

प्रतिनियुक्तीने नियुक्ती

श्री. विकास नाईक ,उप जिल्हाधिकारी (भूसंपादन)
मेट्रोसेंटर-३ पनवेल यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभाग या पदावर प्रतिनियुक्तीने
नियुक्ती करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. प्रतिनि-०५२४/प्र.क्र.११८/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२४.

संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,
स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील
परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तीना अधीन राहून श्री. विकास नाईक, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन)
मेट्रोसेंटर-३ पनवेल यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग या पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम
प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती
करण्यात येत आहे.

२. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून श्री.विकास नाईक, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन)
मेट्रोसेंटर-३ पनवेल यांनी पुढील सूचनांसाठी अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे हजर व्हावे.

३. सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभाग या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. विकास नाईक, उप
जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रोसेंटर-३ पनवेल यांच्या सेवा अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०८०३२०३६४९५७१९ असा आहे. हे शासन
आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(महेश वरुडकर)

शासनाचे उप सचिव

प्रति,

- अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- विभागीय आयुक्त, कोकण.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).